

Punjab Cong row: Kharge panel stumped for now

ADITI PHADNIS
New Delhi, 14 June

With the hardline supporters of Punjab Chief Minister (CM) Amarinder Singh ruling out any rapprochement with dissenting leader and former minister Navjot Singh Sidhu, the task of the three-member negotiating group led by senior Congress leader Mallikarjun Kharge has become harder. The group spent time on Sunday with Rahul Gandhi, to share its findings with him after meeting Members of Legislative Assembly (MLAs) and other leaders, including the CM in Punjab.

Amarinder Singh or Captain, as he is known, has already made it clear that he is happy to accommodate Sidhu in the Council of Ministers, but has ruled out giving him the deputy chief ministership or the position of state party chief. His supporters say there is no question of replacing the CM – not only does he continue to enjoy the backing of the Congress Legislature Party and many members of Parliament, but there is simply no one in the government who has the stature to replace him in a state where elections are due in a matter of months. The Kharge-led panel is understood to have recommended that Amarinder Singh be retained. But the CM's support-



Punjab CM Amarinder Singh is ready to accommodate Navjot Singh Sidhu in the council of ministers, but has ruled out giving him any top post

ers say that the constant attrition and humiliation of the CM must stop. The bottom line is that New Delhi must withdraw the patronage given to Navjot Singh Sidhu, they say. “Till a few months ago when the farmer movement was at its zenith, there was only one leader in Punjab – and that was Captain. Now because of all these self goals, the Shiromani Akali Dal (SAD) is well on the path to revival,” says an advisor to the Punjab government.

“It is common knowledge that in at least 15 Assembly seats in Punjab, the Akali Dal and the Bharatiya Janata Party (BJP) will have a ‘friendly’ fight: old friends making allowances for each other. The Congress would have fared best in a scenario of division where SAD, BJP, and Aam Aadmi Party (AAP) thrown in for good measure had fought separately. That is no longer the case; the Congress has united its enemies,” he said. The Congress is particularly concerned about the announcement of a pre-poll alliance between the SAD and the Bahujan Samaj Party (BSP). There was a time when BSP was a strong force in Punjab; it had nine MLAs in the Assembly in 1992. Now, with the Dera Sacha Sauda founder Ram Rahim in jail convicted of rape and murder, the Dalit following in Punjab needs a political anchor. Punjab with 31.94 per cent has the highest population of Scheduled Castes in the country, including Valmiki and Mazhabi Sikhs, according to the 2011 Census.

Even with all these pressures, Amarinder Singh could have beaten back an Opposition that was disorganised and divided three months ago, his supporters say. Now, with the encouragement given to Sidhu, “the Congress has proved it is its own worst enemy”, they say.

Churn in Bihar politics as five MPs remove LJP leader Chirag Paswan

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, 14 June

Five of the six Lok Janshakti Party (LJP) MPs in Lok Sabha have joined hands against their leader Chirag Paswan and elected Pashupati Kumar Paras, the youngest brother of Paswan's late father and party founder Ram Vilas Paswan, in his place, causing a big churn in Bihar politics.

Paras on Monday lauded Bihar Chief Minister Nitish Kumar as a good leader and *vikas purush* (development-oriented man), highlighting the deep fault lines within the party as his nephew has been a strong critic of the supreme JD(U) leader. “I have not broken the party but saved it,”



LJP leader Chirag Paswan arrives to meet party leader Pashupati Kumar Paras at his house, in New Delhi on Monday. Paras has been named party's new leader

PHOTO: PTI

Paras, MP from Hajipur, said. He asserted that 99 per cent of LJP workers were unhappy with the turn of events in Bihar as Paswan led his party against the JD(U) and it fared poorly in

the 2020 assembly polls. The LJP has been on the brink of collapse, he said in reference to its poor show in the polls, and lashed out at “anti-social elements in the party, an

apparent pointer to a close aide of Paswan whose proximity to him has not gone down well with many party leaders. Paras said his group will continue to be part of the BJP-led NDA, and added that Paswan can remain in the organisation.

The group of five MPs has conveyed their decision of electing Paras as the LJP's leader in Lok Sabha to the Speaker. The five MPs had met Speaker Om Birla on Sunday night to inform him about their decision to replace Paswan with Paras as their leader. Sources in the Speaker's office said that their request is under consideration. There has been no comment from Paswan on the issue.

► FROM PAGE 1

Adani stocks...

They had risen between 2.2 times and 11.7 times and added over ₹7 trillion in market value over the past one year. The Adani Group companies, in a stock exchange notification during the market hours, said the investor accounts were not frozen and the news reports were “blatantly erroneous and done to deliberately mislead the investing community”. It further said in the reports were “causing irreparable loss of economic value to the investors at large and reputation of the group”.

Separately, the FPIs also denied the reports of their accounts being frozen. “The fund is not frozen by any means and maintains full as well as normal trading operations globally,” said the APMS Investment Fund in a statement. The fund added the “account level freeze” was only technical and had “absolutely no relevance to its normal FPI trading activities”. Albulia Investment also said “its fund is fully operational with normal trading in and outside India”. Shares of Adani Group have had a stellar run over the past few years, sending the group into the big league. Earlier this year, the group became the fourth business conglomerate

to cross \$100 billion in market cap — after Tata Group, HDFC Group, and Mukesh Ambani-led Reliance Group. Adani Group promoter Gautam Adani is currently the richest Indian after Ambani. A year ago, Adani Group's market cap was less than ₹2 trillion. The sharp spike in the stock prices of group companies has led to allegations of manipulation. Over 90 per cent of the holdings of Albulia, Cresta, and APMS — all three operating out of Port Louis, Mauritius — in the Indian markets are in Adani Group stocks. Dismissing speculation against the funds, the Adani Group statement said, “This is to clarify that the FPIs in question have been investors in Adani Enterprises for more than a decade. Demergers have resulted in the ownership mirroring in the portfolio companies.” It said, the group is expecting double digit growth in FY22 across all its verticals including electricity generation, ports and renewable energy sector. “While Adani Ports has guided for a 11 to 12 per cent cargo volume growth, Adani Green Energy operational capacity will increase by over 5 times from under 2 GW in FY20 to nearly 10 GW by FY22. Similarly, Adani Transmission will add 2,500 ckm and cross 20,000 ckm of transmission assets. This will ensure continued outperformance by Adani

listed entities in FY22 and beyond,” the statement said. The group, it added, has received funding from world's top investors including Qatar Investment Authority Qatar's sovereign wealth fund, investing close to \$430 million in Adani Electricity Mumbai, a 100 per cent subsidiary of Adani Transmission. Besides, French energy giant Total Energies invested over \$3 billion both in operational and equity. Asking all its stakeholders not to be perturbed by market speculations, it said its portfolio will continue its journey of exponential growth across all verticals thus ensuring immense value to its stakeholders.

Mauritius, Cayman funds...

There are 600 FPIs based in Mauritius investing into India, of which 408 are category I, according to the NSDL website. There 336 funds from Cayman, of which 277 belong to category II. As on May 31, 2021, the website showed at least 10 funds from Mauritius that had their accounts or International Securities Identification Numbers frozen. “There is a possibility that a number of Indian promoters may have invested in their own stocks through such funds, constituting a proxy holding,” said another person who deals with FPIs. Investors who have put in more than 25 per cent in a fund are considered beneficial owners. The threshold is lower at 15 per cent when the investor is a trust, and 10 per cent when the fund is from a high-risk jurisdiction. In the past, Sebi has expressed concerns to custodians about the misuse of the FPI investment route by NRIs. There were some grey areas in FPI regulations earlier, and some custodians had different interpretations of the rules. However, there has been greater clarity on the matter after Sebi aligned the beneficial ownership rules with PMLA regulations in 2018.

RBI for...

This was even though MFIs are responsible for extending 70 per cent of the microfinance loans. In a consultative paper on its website, the RBI, therefore, proposed a uniform set of rules for micro loans. This is also because, even as banks have a much lower cost of funds, they charge the same interest rate for such loans as MFIs do, which has become the industry standard, defeating the purpose of such loans. The RBI wants to free MFIs from such obligations and create a level playing field. “There would be no ceiling prescribed for the interest rate. However, while doing so they (MFIs) should ensure that usurious interest rates are not charged. The intention is to enable the market mechanism to bring the lending rates downwards for the entire microfinance sector,” the RBI paper said.

Now, all regulated entities must display the minimum, maximum and average interest rates charged by them on microfinance loans. This would be subject to the RBI's supervisory scrutiny. P Satish, executive director of Sa-Dhan, a self-regulatory body of MFIs, welcomed the RBI's willingness to discuss such critical issues after almost a decade. “Now the onus is on the institutions and their boards to fix up policies for lending and pricing. It means that the RBI feels institutions have matured to such a level that they will be able to make decisions that keep the interest of borrowers in mind. This is a watershed moment as far as the regulatory framework for the microfinance sector is concerned,” Satish said. Satish said capping the debt-income ratio was a “scientific way” of calculating the indebtedness, and “this itself will restrict the amount that can be given as loans to each borrower by a lender”. Alok Misra, CEO & director, MFIN, said, “We expect the microfinance sector to witness a paradigm shift, triggering a huge fillip to the cause of financial inclusion when it matters the most, especially in these tough times.”

More on business-standard.com

JM FINANCIAL LIMITED

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784
Regd. Office : 7th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.
Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3223 • Website: www.jmfl.com



INTIMATION TO MEMBERS FOR UPDATION OF THEIR DETAILS

Members are hereby notified that the thirty sixth Annual General Meeting (the “AGM”) of JM Financial Limited (the “Company”) will be held on **Wednesday, July 28, 2021 at 4.00 PM** through video conferencing (“VC”) / other audio-visual means (“OAVM”). The AGM shall be held in accordance with various general circulars issued by the Ministry of Corporate Affairs (the “MCA”) between April 8, 2020 and January 13, 2021 and also the circular issued by SEBI in January 2021 (together referred to as the “Circulars”) read with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the “Act”) and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. Like previous year, the annual report of the Company for the financial year 2020-21 shall be sent to the members only in electronic mode.

Registration / up-dation of email addresses:

The members who are yet to furnish / register their email addresses are requested to do so immediately to their respective Depository Participants (the “DPs”). Alternatively, the members can furnish the same to the Company at ecomunication@jmfl.com or to its Registrar and Transfer Agents (the “RTA”) at einward.ris@kfintech.com as the case may be. The login details for e-voting will be sent to the members' email addresses as registered with the Company or its RTA or as available with their DPs.

Mandate for receiving dividend amount electronically:

Members entitled to receive their dividend for the FY 2020-21 are requested to register / update their bank account details with the Company / RTA / DPs, as the case may be so that the Company can arrange to credit the dividend amount directly to their respective bank accounts through National Automated Clearing House mechanism.

For the above purpose, the members are requested to follow the instructions given below.

Particulars	Members holding shares in physical mode	Members holding shares in electronic mode (Demat)
Registration / Up-dation of bank account details	Email the scanned copy of the letter duly signed by the members including all the joint holders, if any, with the bank account details / updated details to the Company at ecomunication@jmfl.com or to its RTA at einward.ris@kfintech.com (The above scanned copy of the letter should be accompanied by a scanned copy of the cancelled cheque of the first member's bank account details having his / her name printed on the same and a self-attested copy of the first page of the bank passbook / statement.)	Register / update the bank account details in the demat account of the members with their respective depository participants.
for JM Financial Limited		
Sd/- Prashant Choksi		
Group Head – Compliance, Legal & Company Secretary		
Place: Mumbai		
Date: June 14, 2021		



Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93
Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252
Email: investor@technocraftgroup.com,
website: www.technocraftgroup.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, June 25, 2021, inter-alia to consider and approve the Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter /year ended March 31, 2021. This intimation is also available on the website of the Company at www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited
Sd/- Neeraj Rai
Place: Mumbai
Date: June 14, 2021
Company Secretary



LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Regd Off.: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401.
Phone no : +91-2524 222271 E-mail : infoengg@lloyds.in
CIN : L28900MH1994PLC081235. Website : www.lloydsengg.in

NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday, 15th July, 2021 at 11.30 a.m.** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021. Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 9th July, 2021 to 15th July, 2021 (both days inclusive) for the purpose of 27th AGM.

The notice convening the 27th Annual General Meeting is also available on Company's website www.lloydsengg.in and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered. Members holding shares in demat form can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agent “Bigshare Services Private Limited” on their email ID investor@bigshareonline.com or by sending the duly filled in E-communication registration form enclosed to the Notice of the 27th AGM to our RTA on their email ID investor@bigshareonline.com.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by following below procedure.

- For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA “Bigshare Services Private Limited” on their email ID investor@bigshareonline.com.
- For Demat shareholders - Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA “Bigshare Services Private Limited” on their email ID investor@bigshareonline.com.
- Our RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentioned shareholders.

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in **Note No. 21** of the Notice of 27th AGM of the Company.

In case of queries relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

For Lloyds Steels Industries Limited

Sd/- Meenakshi A. Pansari
Place: Mumbai
Date: 14th June, 2021
Company Secretary

NOTICE

Shareholders may note that the 37th annual general meeting (AGM) of the company is scheduled on Wednesday, July 28, 2021 at 9.00 AM (IST) through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”) read with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Numbers SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as “the Circulars”), to transact the business that will be set forth in the notice of AGM.

In accordance with the aforesaid Circulars, the notice of AGM along with the annual report for the financial year 2020-21, shall be sent through electronic mode to all the shareholders who have registered their email addresses with the company/depository participants. Accordingly, shareholders who have not yet registered or updated their email addresses are requested to register their email address on www.drreddys.com/investors/investor-services/shareholder-information or with their depository participant or send their consent at shares@drreddys.com along with their folio no./ DP id client id and valid email address for registration. Shareholders may note that the notice of AGM and annual report will also be made available on the company's website www.drreddys.com, website of NSDL www.evoting.nsdl.com and on the website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the notice of AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in demat mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the notice of AGM. The details will also be made available on the website of the company www.drreddys.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Tuesday, July 13, 2021 to Thursday, July 15, 2021 (both days inclusive) for taking record of the shareholders of the company for the purpose of AGM of the company and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the forthcoming AGM.

The board of directors of the company have recommended a final dividend of Rs. 25/- per equity share of face value Rs. 5/- each for the financial year ended March 31, 2021. The dividend, once approved by the shareholders in the forthcoming AGM will be paid on or after five days from the conclusion of AGM, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details with the company. For shareholders who have not updated their bank account details with the company, dividend warrants/ demand drafts/cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with their depository participants in case securities are held in demat mode and shareholders holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the company's registrar and transfer agent (RTA), Bigshare Services Private Limited, 306, Right Wing, 3rd Floor, Amrutha Ville, Opp. Yashoda Hospital, Rajbhavan Road, Hyderabad 500 082, Telangana, India. Tel: +91-40-2337 4967, Fax: +91-40- 337 0295, email ID: bsshyd@bigshareonline.com.

Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act (“the Act”) as amended by the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders and the company is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend to shareholders at the prescribed rates:

For Resident shareholders, taxes shall be deducted at source under Section 194 of the Act, as follows:

Valid PAN of shareholder available with the company	10% or as notified by the Government of India
Shareholders without PAN/invalid PAN with the company*	20% or as notified by the Government of India
Shareholder who has not filed returns of tax for FY 19 and 20 before the due date and aggregate of tax deducted at source is Rs. 50,000/- or more in each of these two years	20%**

* Individual shareholder need to ensure that his/her PAN is linked with Aadhar number, on or before June 30, 2021, else his/her PAN is invalid.
** TDS rate is applicable for dividend paid on or after July 1, 2021.

However, no tax shall be deducted on the dividend payable to a resident individual shareholder if the total dividend to be received by them during the financial year 2021-22 does not exceed Rs. 5,000/- and also in cases where shareholder provide form 15G (applicable to any person other than HUF or a company or a firm)/form 15H (applicable to an individual who is 60 years and older) subject to conditions specified in the Act. Shareholders may also submit any other document as prescribed under the Act to claim a lower withholding tax. PAN is mandatory for shareholders providing form 15G/form 15H or any other documents as mentioned above. The formats of form 15G/form 15H are available on the website of our registrar and transfer agent (RTA) Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com.

For Non-Resident shareholders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable sections of the Act, at the rates in force. The withholding tax shall be at the rate of 20% (plus applicable surcharge and cess) or as notified by Government of India on the amount of dividend payable. However, as per Section 90 of the Act, non-resident shareholders may have an option to be governed by the provisions of the Double Tax Avoidance Treaty (DTAA) between India and the country of tax residence of the shareholder, if they are more beneficial to them. In order to avail the benefits of DTAA, the non-resident shareholders will have to provide the following:

- Self-attested Tax Residency Certificate (TRC) for the financial year 2021-22, obtained from the tax authorities of the country of which the shareholder is a resident.
- Self-attested copy of PAN allotted by the Indian Income Tax authorities. In case of non-availability of PAN, information under sub-rule 2 of Rule 37BC to be submitted.
- Self-declaration in Form 10F duly filled and signed.
- Self-declaration from non-resident shareholder (format available on www.bigshareonline.com), primarily covering the following:
 - Non-resident is and will continue to remain a tax resident of the country of residence during the financial year 2021-22;
 - Non-resident is eligible to claim the benefit of respective tax treaty;
 - Non-resident has no reason to believe that its claim for the benefits of the DTAA is impaired in any manner;
 - Non-resident receiving the dividend income is the beneficial owner of such income;
 - Dividend income is not attributable/effectively connected to any permanent establishment (PE) or fixed base in India;
 - In case of Foreign Institutional Investors and Foreign Portfolio Investors, self-attested copy of SEBI registration certificate; and
 - In case of shareholder being tax resident of Singapore, please furnish the letter issued by the competent authority or any other evidences demonstrating the non-applicability of Article 24 - Limitation of Relief under India-Singapore Double Taxation Avoidance Agreement (DTAA).
- Any other documents as prescribed under the Act for lower withholding tax if applicable, duly attested by the shareholder.

The company is not obligated to apply the beneficial DTAA rates at the time of tax deduction/withholding on dividend amounts. Application of beneficial DTAA rate shall depend upon the completeness and satisfactory review by the company, of the documents submitted by non-resident shareholder.

Shareholders are requested to update tax residential status, permanent account number (PAN), registered email address, mobile numbers and other details with their depository participants, in case the shares are held in dematerialized form. In case a shareholder is holding shares in physical mode, he/she is requested to furnish details to the company's registrar and share transfer agent.

The aforementioned forms for tax exemption can be downloaded from the website of the company's RTA at <http://www.bigshareonline.com/Resources.aspx>.

The aforementioned documents are required to be submitted at drtaxexemption@bigshareonline.com or uploaded on the website www.bigshareonline.com on or before 11.59 pm (IST) Friday, **June 25, 2021**, in order to enable the company to determine and deduct appropriate TDS/withholding tax. Shareholders are requested to visit <https://www.drreddys.com/investors/investor-services/statutory-communication/> for more instructions and information in this regard. No documents will be considered after June 25, 2021. The company will arrange to e-mail a soft copy of TDS certificate at the shareholders registered e-mail ID in due course, post payment of the said final dividend/furnishing of TDS returns for the second quarter of financial year 2021-22, with the authorities.

All the documents submitted by the shareholders will be verified by the company and the company will consider the same while deducting the appropriate taxes if they are in accordance with the provisions of the Act.

Shareholders may note that in case the tax on said dividend is deducted at a higher rate in absence of receipt of the aforementioned details/ documents, option is available to the shareholder to file the return of income as per the Act, and claim an appropriate refund, if eligible.

All communications/queries in this respect should be addressed to our RTA, Bigshare Services Private Limited at their e-mail ID: drtaxexemption@bigshareonline.com.

Above communication on TDS only sets out the provisions of law in a summarized manner and does not purport to be a complete analysis or listing of all potential tax consequences. Shareholders should consult their own tax advisors for the tax provisions applicable to their particular circumstances.

The AGM notice will be sent to the shareholders in accordance with the aforesaid Circulars and applicable laws on their registered email addresses in due course.

Place : Hyderabad
Date : June 14, 2021

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED
Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034
CIN: L85195TG1984PLC004507, Tel. 91 40 4900 2900, Fax: 91 40 4900 2999
email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

For Dr. Reddy's Laboratories Limited
Sandeep Poddar
Company Secretary

BS SUDOKU #3384

5			3	9				
8	9			4	7			
		2						
	3			2		9		
	5	9	1			3		
3				8				7
					4		1	6
	7					2	4	

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

Very hard
★★★★★
Solution tomorrow

SOLUTION TO # 3383

7	3	2	9	5	1	6	4	8
9	1	4	3	6	8	7	2	5
8	5	6	4	7	2	3	9	1
5	9	1	2	3	6	4	8	7
4	6	8	5	1	7	9	3	2
2	7	3	8	9	4	5	1	6
1	8	9	7	4	5	2	6	3
3	2	7	6	8	9	1	5	4
6	4	5	1	2	3	8	7	9

JM FINANCIAL LIMITED 

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784
Regd. Office: 7th Floor, Energy, Appasheha Marathe Marg,
Prabhaddevi, Mumbai 400 025.
Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3223 • Website: www.jmfl.com

INFORMATION REGARDING THE THIRTY SIXTH ANNUAL GENERAL MEETING OF JM FINANCIAL LIMITED

The Thirty Sixth Annual General Meeting (the “AGM”) of the members of JM Financial Limited (the “Company”) will be held on **Wednesday, July 28, 2021 at 4.00 PM** through video conferencing (“VC”) / other audio-visual means (“OAVM”), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (the “SEBI”) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with all the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (the “MCA”) and the SEBI (together referred to as the “Circulars”) between April 2020 and January 2021, to transact the business set out in the Notice convening the AGM.

In compliance with the Circulars, the Annual Report of the Company for the financial year 2020-21, which inter alia, contains the Notice of the AGM giving the instructions for attending the meeting through VC / OAVM and for e-voting, is being sent only in electronic mode to those members who have registered their e-mail addresses with the respective Depository Participants (“DPs”) or the Company or its Registrar and Transfer Agents (the “RTA”), viz., KFin Technologies Private Limited.

Those members of the Company, who have not yet furnished / registered their email addresses are requested to do so immediately to their respective DPs or to the Company at ecomunication@jmfl.com or to its RTA at einward.ris@kfintech.com, as the case may be.

Members may note that the Annual Report of the Company for the above financial year will be available on the website of the Company, viz., www.jmfl.com and also on the websites of BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and National Securities Depository Limited (the “NSDL”) at www.evoting.nsdl.com. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of the AGM by electronic means through remote e-voting (the “remote e-voting”) and e-voting at the AGM (the “e-voting”). Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. **The members who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again at the AGM.** The manner of remote e-voting or e-voting for casting the votes by all the members has been provided in the Notice of AGM as well as in the email that would be sent to them by NSDL. Please refer to e-voting user manual for members available in the download section at <http://www.evoting.nsdl.com>.

Members are requested to carefully read the Notice of AGM and in particular, the instructions for joining the AGM and manner of casting their votes. In case of any difficulty or queries in connection with attending the meeting through VC/OAVM or casting votes through e-voting system, members may refer the “Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders” as stated in the above link of NSDL or contact:

Members eligible to receive the dividend for the financial year 2020-21, are requested to register / update their bank account details in order to enable the Company to credit the dividend amount directly to their respective bank accounts through National Automated Clearing House mechanism by following the instructions given below:

a. Members holding shares in physical mode

For up-dation of bank account details, email the scanned copy of the letter duly signed by the member, including all the joint holders, if any, with the bank account details / updated details to the Company at ecomcommunication@mfml.com or to the RTA at einward.rs@kfintech.com. The above letter should be accompanied by a scanned copy of the cancelled cheque of the first member's bank account having his / her name printed on the same and self-attested scanned copy of the first page of the bank passbook / statement.

b. Members holding shares in Demat (electronic) mode

Register / update the bank account details in the respective demat accounts of the members through the DP's.

Like the previous year, dividend will be directly credited to the members' respective bank accounts. In case if the details of the bank accounts are not available, then the Company shall dispatch the dividend demand drafts / pay orders to such members by post.

for JM Financial Limited
Sd/-
Prashant Choksi
Group Head – Compliance, Legal
& Company Secretary

Date: June 24, 2021
Place: Mumbai



Our Company was originally incorporated as 'India Pesticides Private Limited', a private limited company at Bareilly, Uttar Pradesh under the Companies Act, 1956 on December 13, 1984 and was granted a certificate of incorporation by the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur. Subsequently, pursuant to a deed of dissolution dated June 30, 1987, our Company acquired the entire rights and liabilities of 'India Pesticides' a partnership firm formed under the Indian Partnership Act, 1932, where our Company was one of the partners at the time of dissolution of the firm. With effect from March 31, 1993, our Company became a deemed public company under Section 434(1A) of the Companies Act, 1956, the word 'Private' was removed from the name of our Company and the certificate of incorporation of our Company was endorsed by the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur to that effect. Subsequently, pursuant to a special resolution passed by the Shareholders of our Company in its annual general meeting on September 30, 2002, our Company was converted into a public limited company. A fresh certificate of incorporation dated April 24, 2003 consequent upon conversion into a public limited company under the Companies Act, 1956 was issued to our Company by the Registrar of Companies, Uttar Pradesh and Uttaranchal at Kanpur. For further details in relation to change in name of our Company, see *'History and Certain Corporate Matters'* on page 160 of the Red Herring Prospectus dated June 16, 2021 (*'RHP'*).

OUR PROMOTERS: ANAND SWARUP AGARWAL AND THE ASA FAMILY TRUST

Qualified Institutional Buyers Portion: Not more than 50% of the Offer

Qualified Institutional Buyers Portion: Not more than 50% of the Offer

Retail Individual Investors Portion: Not less than 35% of the Offer

Non-Institutional Investors Portion. Not less than 15% of the Offer

Price Band: < 290 to < 296 per Equity Share of face value of < 1 each.
The Floor Price is 290 times the face value of the Equity Shares and the Cap Price is 296 times the face value of the Equity Shares.
Bids can be made for a minimum of 50 Equity Shares and in multiples of 50 Equity Shares thereafter.

ASBA* | Simple, Safe, Smart way of Application!!!

*Applications Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to offers by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below.

Mandatory in public issues. No cheque will be accepted.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders ("RIBs").**
 Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN.
 UPI – Now available in ASBA for RIBs applying through Syndicate Members, sub-syndicate members, Registered Brokers, CDPs and RTAs.
 RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank ("SCSBs") or to use the facility of linked online trading, demat and bank account.

*ASBA has to be availed by all the investors except Anchor Investors (as defined in the RHP). UPI may be availed by RIBs.

*List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. ICICI Bank Limited has been appointed as Sponsor Bank for Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018. For Offer related grievances and UPI related queries/ grievances investors may contact: Axis Capital Limited- Ms. Mayuri Arya (+91 22 4235 2183) complaints@axiscap.in; ipi@ipoci.org.in and JM Financial Limited- Ms. Prachee Dhand (+91 22 6630 3030) grievance.idb@jmf.com; indiaexpress@ipoci.org; For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and Mail Id: ipu.ipu@npci.org.in, the Sponsor Bank, ICICI Bank Limited at +91 22 6681 9811/23/24 (K.M.saurabh@icicibank.com) and the Registrar to the Offer, KFin Technologies Private Limited at +91 40 6716 2222, ipu@kfin.tech. UPI Mechanism will also be governed by the SEBI circular dated March 31, 2021.

Risks to Investors:

- Average Cost of acquisition of Equity Shares held by the Selling Shareholders, Anand Swarup Agarwal is ₹ 0.03, Mahendra Swarup Agarwal is ₹ 0.01, Virendra Swarup Agarwal is ₹ 0.02, Asha Agarwal is ₹ 0.02, Nupur Goyal is ₹ 0.00 (negligible), Sugandha Swarup Arora is ₹ 0.01, Sneha Lata Agarwal is ₹ 0.02, Sudha Agarwal is ₹ 0.02, Shalini Pawan Agarwal is ₹ 0.02, Saurabh Swarup Agarwal is ₹ 0.02, Pramod Swarup Agarwal is ₹ 0.02, Vishal Swarup Agarwal is ₹ 0.06, Aparna Gupta is ₹ 0.00 (negligible), Vishwas Swarup Agarwal is ₹ 0.03, Sanju Agarwal is ₹ 0.94, Kajaree Swarup Agarwal is ₹ 0.29, Anurag Swarup Agarwal is ₹ 0.02, and Komal Swarup Agarwal is ₹ 0.29 per Equity Share, respectively, and the Offer Price at the upper end of the Price Band is at ₹ 296 per Equity Share.
- The two Book Running Lead Managers associated with the Offer have handled 27 public issues in the past 3 years out of which 11 closed below the Offer price on listing date.

BID/ OFFER SCHEDULE

BID/ OFFER CLOSES TODAY⁽¹⁾

⁽¹⁾ UPI mandate end time and date shall be at 12:00 pm on Monday, June 28, 2021.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Member and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank.

The Offer is being made through our Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("**SCRR**") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("**QIBs**") (the "**QIB Portion**") provided that our Company and the Promoter Selling Shareholder, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("**Anchor Investor Portion**"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("**ASBA**") process providing details of their respective ASBA accounts and UPI ID (in case of RIBs), if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSSBs or under the UPI Mechanism, as applicable. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "**Offer Procedure**" on page 335 of the RHP.

Bidders/Applicants should ensure that DP ID, PAN and the Client ID and UPI ID (as applicable, in case RBIs) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders/Applicants' sole risk.

CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects of our Company, investors are requested to see *"History and Certain Corporate Matters"* beginning on page 160 of the RHP and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see *"Material Contracts and Documents for Inspection"* beginning on page 356 of the RHP.

LIABILITY OF THE MEMBERS OF OUR COMPANY: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF OUR COMPANY AND CAPITAL STRUCTURE: As on the date of the RHP, the authorised share capital of our Company is ₹ 150,000,000 divided into 150,000,000 Equity Shares of ₹ 1 each. The issued, subscribed and paid-up Equity share capital of our Company is ₹ 111,785,130 divided into 111,785,130 Equity Shares of ₹ 1 each. For details of the capital structure, see "Capital Structure" beginning on page 87 of the RHP.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Anand Swarup Agarwal, Asha Agarwal, Sneha Lata Agarwal, Sudha Agarwal and Laljajwanti Devi were the initial signatories to the Memorandum of Association of our Company pursuant to the subscription of 1 equity share each of face value of ₹ 100 per equity share.

LISTING: The Equity Shares to be Allotted through the RHP are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received 'in-principle' approvals from BSE and NSE for the listing of the Equity Shares pursuant to their letters dated March 10, 2021 and March 18, 2021, respectively. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be BSE. A signed copy of the RHP and the Prospectus shall be delivered to the RoC in accordance with Sections 26(4) and 32 of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the RHP up to the Bid/ Offer Closing Date, see *"Material Contracts and Documents for Inspection"* on page 356 of the RHP.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: SEBI only gives its observations on the draft offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities stated in the Offer Document. The investors are advised to refer to pages 317-318 of the RHP for the full text of the Disclaimer Clause of SEBI.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (The Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investor is advised to refer to the page 322 of the RHP for the full text of the Disclaimer clause of the BSE.

DISCLAIMER CLAUSE OF NSE is to be distinctly understood that the aforesaid permission given by NSE should not in any way be deemed or construed that the offer document has been cleared or approved by NSE; nor does it in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the contents of this offer document; nor does it warrant that this Issuer's securities will be listed or will continue to be listed on the Exchange; nor does it take any responsibility for the financial or other soundness of this Issuer, its promoters, its management or any scheme or project of this Issuer. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer clause' of the NSE on page 322 of the RHP.

GENERAL RISKS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the RHP. Specific attention of the investors is invited to “Risk Factors” on page 28 of the RHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS		REGISTRAR TO THE OFFER	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 <p>Axis Capital Limited 1st Floor, Axis House, C-2, Wadia International Centre, P.B. Marg, Worli Mumbai 400 025 Maharashtra, India Tel: +91 22 4325 2183 E-mail: ipl.ipo@axiscap.in Investor grievance e-mail: complaints@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Contact Person: Mayuri Arya SEBI Registration Number: INM000012029</p>		 <p>KFin Technologies Private Limited Selenium Tower-B, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad 500 032 Telangana, India Tel: +91 40 6716 2222 E-mail: ipl.ipo@kfintech.com Investor Grievance e-mail: enward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com Contact Person: M Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221</p>	<p>Ajeet Pandey India Pesticides Limited Swarup Cold Storage Compound, Water Works Road Aishbagh, Lucknow 226 004 Uttar Pradesh, India Tel: +91 0522 2653602; E-mail: investor@indiapesticideslimited.com Website: www.indiapesticideslimited.com</p> <p>Bidders may contact the Company Secretary and Compliance Officer, the Registrar to the Offer and / or the BRLMs in case of any pre-Offer or post-Offer related problems such as non-receipt of letters of Allotment, noncredit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode etc.</p>

AVAILABILITY OF RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 28 of the RHP before applying in the Offer. A copy of the RHP will be made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, the websites of the BRLMs, Axis Capital Limited at www.axiscapital.co.in and JM Financial Limited at www.jmfi.com and the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE at www.nseindia.com.

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered and Corporate Office of Company, **INDIA PESTICIDES LIMITED** : Tel: +91 0581 2567459; **BRLMs: Axis Capital Limited**, +91 22 4325 2183 and **JP Financial Limited**, +91 22 6630 3030; **Syndicate Member: JM Financial Services Limited**, +91 22 6136 3400 and at selected locations of Sub-Syndicate Members (as given below), Registered Brokers, SCBS, Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Offer. Bid cum Application Forms will also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and at all the Designated Branches of SCBS, the list of which is available on the websites of the Stock Exchanges and SEBI.

SUB-SYNDICATE MEMBERS: Achievers Equities Limited; Almondz Global Securities Limited; Amrapali Capital & Finance Services Limited; Anand Rathi Share & Stock Brokers Limited; Anand Share Consultancy; ANS Pvt Limited; Ashwani Dandia & Co; Axis Securities Limited; Centrum Broking Ltd.; Dalal & Broacha Stock Broking Pvt Limited; Edelweiss Broking Ltd.; Eureka Stock & Share Broking Services Ltd.; G Raj & Co (Consultants) Limited; Globe Capital Market Ltd.; HDFC Securities Ltd.; ICICI Securities Ltd.; Jhaveri Securities; JM Financial Services Services Limited; Kalpataru Multiplier Limited; Keynote Capitals Limited; KJMC Capital Market Services Limited; Kotak Securities Limited; Lakshminshree Investment & Securities Pvt Limited; LKP Securities Limited; Marwadi Shares & Finance; Motilal Oswal Financial Services Limited; Patel Wealth Advisors Pvt Limited; Prabhudas Lilladhar Pvt Ltd.; Pravin Rattial Share & Stock Brokers Limited; Religare Broking Ltd.; RR Equity Brokers Pvt Limited; SBICAP Securities Ltd; Sharekhan Ltd.; SMC Global Securities Ltd.; Tanna Financial Services; Tradebulls Securities Limited and Way2wealth Brokers Pvt Limited.

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC OFFER ACCOUNT BANK: Axis Bank Limited | **SPONSOR BANK:** ICICI Bank Limited | **UPI:** Retail Individual Bidders can also Bid through UPI mechanism. All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

Place: Lucknow
Date: June 24, 2021

India Pesticides Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its equity shares and has filed a the red herring prospectus ("**RHP**") with the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur. The RHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the book running lead managers, Axis Capital Limited and JM Financial Limited at <https://www.axiscapital.co.in> and <https://www.jmfi.com>, respectively, the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the BSE Limited at www.bseindia.com, respectively. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, potential investors should refer to the RHP which has been filed with the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur including the section titled "**Risk Factors**". Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI in making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the “**U.S. Securities Act**”) or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States only to persons reasonably believed to be “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Draft Red Herring Prospectus as “**U.S. QIBs**”) in transactions exempt from the registration requirements of the U.S. Securities Act and (b) outside the United States in compliance with Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering in the United States.

For **INDIA PESTICIDES LIMITED**
On behalf of the Board of Directors
Sd/-
any Secretary & Compliance Officer

India Pesticides Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its equity shares and has filed a red herring prospectus ("**RHP**") with the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur. The RHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the book running lead managers, Axis Capital Limited and JM Financial Limited at www.axiscapital.in and www.jmfml.com, respectively, the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the BSE Limited at www.bseindia.com, respectively. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, potential investors should refer to the RHP which has been filed with the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur including the section titled "**Risk Factors**". Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI in making any investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "**U.S. Securities Act**") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Draft Red Herring Prospectus as "**U.S. QIBs**") in transactions exempt from the registration requirements of the U.S. Securities Act and (b) outside the United States in compliance with Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering in the United States.

CONCEPT

Twitter booked for child porn, legal cases mount

PRESS TRUST OF INDIA
New Delhi/Lucknow, 29 June

In more trouble for Twitter, an FIR was lodged in Uttar Pradesh against two senior officials of its India office over the social media platform putting up a distorted map of the country, while the Madhya Pradesh government said it will also initiate legal action against the microblogging giant over the issue.

The Delhi Police said it has registered a case against Twitter on a complaint by the National Commission for Protection of Child Rights (NCPCR) for allegedly allowing access to child sexual abuse material on the social media platform.

It is the latest in the run-ins between Twitter and Indian authorities. While the social media giant is mired in a row with the central government over not following the new IT rules, Twitter India MD Manish Maheshwari was recently summoned by Ghaziabad police in UP in a probe into an objectionable video posted in connection with an assault on an elderly Muslim man.

The FIR in the wrong map issue was lodged at the Khurja Nagar police station in Bulandshahr district of Uttar Pradesh on Monday evening against Maheshwari and News Partnerships Head Amrita Tripathi under Indian Penal Code section 505 (2) (public mischief) based on a complaint by an office-bearer of right wing outfit Bajrang Dal.



After Uttar Pradesh, the Madhya Pradesh police have registered a case against Twitter's India chief Manish Maheshwari over displaying wrong map of India

Twitter had on Monday removed the wrong map that showed the Union Territories of Ladakh and Jammu and Kashmir outside India, following an uproar. Charges under Information Technology Act section 74 (publication for fraudulent purpose) have also been invoked in the case, according to the FIR.

Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra said he has directed the state's Director General of Police (DGP) Vivek Johni to investigate the matter related to distorted map and take legal action in this direction.

Earlier, Twitter had shown Leh as part of China.

In Delhi, the police have registered an FIR against Twitter under relevant provisions of the Indian Penal Code (IPC), the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act and the IT Act for allegedly allowing access to child pornography on the microblogging platform on a complaint by the NCPCR.

This comes days after the NCPCR, the country's apex child rights body, asked Deputy Commissioner of Police (Cyber Cell) Anyesh Roy to explain why no action had been taken against it in its letter, the NCPCR had asked the Delhi Police to book Twitter in the wake of the findings of its recent inquiry in which it had found that child sexual abuse material (CSAM) was easily available on the platform. The complaint was against Twitter Inc and Twitter Communication India, the police said.

Karnataka HC adjourns proceedings

The Karnataka High Court, which was hearing Maheshwari's plea for relief in the Ghaziabad case, on Tuesday adjourned to matter till July 5 after the Uttar Pradesh police urged it to defer the hearing.

Maheshwari, who lives in Bengaluru in Karnataka, was issued notice by the Ghaziabad Police asking him to report at its Loni Border police station on June 24 to get his statement recorded in the case.

The court had restrained the Ghaziabad police from initiating any coercive action against him.

Comply with new IT rules: House panel to FB, Google

Facebook and Google representatives Tuesday deposed before the Parliamentary Standing Committee on Information Technology over the issue of social media misuse, with sources saying they were told to comply with the new IT rules, government instructions and court orders.

The panel, chaired by Congress MP Shashi Tharoor, had asked them to appear in person at the parliament secretariat. While from Facebook its country public policy director Shwinnath Thukral and general counsel Namrata Singh deposed before the panel, Google was represented by its country head (government affairs and public policy) Aman Jain and director (legal) Gitanjali Duggal.

The agenda of the parliamentary panel meeting was to safeguard citizens' rights and prevent the misuse of social/online news media platforms.

The sources said the representatives were conveyed that there are loopholes in their existing data protection and privacy policy mechanism, and were asked to put in place stringent safeguards to protect data privacy and data security of their users.

A Google spokesperson said: "We always welcome opportunities to engage in dialogue with the policy makers and share details of our efforts in combating illegal content and ensuring the safety of users across our platforms."

AGENCIES

Tech majors to publish reports as per IT rules

Facebook and Google will soon publish reports, as mandated by the new Information Technology Rules, providing information about the actions they took on user complaints in India.

While Facebook Tuesday said it would publish an interim report on July 2 as mandated by the IT rules, Google has shared it will publish its transparency report as required under the new IT Rules for India.

"In accordance with the IT Rules, we'll publish an

interim report for the period May 15-June 15 on July 2. This report will contain details of the content that we have removed proactively using our automated tools. The final report will be published on July 15 containing details of user complaints received and action taken. The report on July 15 will also contain data related to WhatsApp, which is currently being validated," said a Facebook spokesperson.

Twitter did not immediately respond to a request for comment. **NEHA ALAWADHI**

building block for production of PVC in India. This is a significant step in globalising Reliance's operations," RIL's Chairman and Managing Director, Mukesh Ambani said.

Bond market...

But rates did soften across the curve to benefit others.

Chief financial officers say at present the better-rated companies are raising funds because bonds are 150 to 250 basis points cheaper than bank loans and are easily refinanced. Besides, this debt is available in the short-medium and medium-long range tenors, which others cannot give and the proceeds regulations are much more flexible unlike bank loans. We are seeing this trend as banks are reluctant to extend loans to NBFCs unlike earlier — due to a sharp deterioration in NBFCs' loan quality due to Covid-related defaults," said Prabal Banerjee, former group finance director of Bajaj Group.

For AAA-rated corporate bonds, the yield was 6.85 per cent in May 2020, which eased to 5.38 per cent in April 2021 and further to 5.16 per cent in May 2021. The spread with government securities of a similar maturity eased from 205 basis points (2.05 per cent) in May 2020 to 24 basis points in May 2021, according to Joydeep Sen, consultant, fixed income at Phillip Capital. The corporate bond issuance, though, has dipped in the first quarter of 2021-22, as is typically the case with the first half of any fiscal year.

Besides, TLTRO money is still with the firms. Non-financial firms have raised a little more than ₹1 trillion in the first quarter, which is almost half that in the corresponding quarter last year, when the RBI rates plummeted due to LTRO operations. The three-year borrowing done in 2020 will last till 2023. The firms need money, but less than usual. Incremental funds are needed for working capital and running the business, but not for expansion, said Sen.

More on business-standard.com

▶ FROM PAGE 1

Sebi...

Sebi has also tightened rules related to the resignation of independent directors. The regulator has said the new framework will come into play from January 1. Sebi has said it will initiate discussions with the Ministry of Corporate Affairs (MCA) for giving greater flexibility to companies while deciding the remuneration for directors, including IDs.

In a move that will boost the appeal of REITs and InvITs, Sebi has lowered the minimum investment size and trading lot to as low as ₹10,000 from ₹55,000. Experts said this would improve retail participation and encourage more companies to list these instruments.

Sebi has said AMCs will have to subscribe to their NFOs based on the risk associated with the scheme.

Cipla...

This will be the first mRNA vaccine to get an emergency approval in India. Unlike other types of vaccines which put inactivated germ into a body to trigger an immune response, mRNA teaches cells to make protein for the purpose. US vaccine makers Pfizer and Moderna had sought indemnity against serious adverse events following vaccination as a precondition for India presence. This is an immunity they have secured in other countries where they supply doses. This matter is under consideration, said V K Paul, member (health),

BS SUDOKU

3397

7				5		4	8
				4		7	
2		9					
				7	8		4
			4		6	3	
			5	9			
4		7		2	9	5	3
		1		8		9	
	3						

SOLUTION TO #3396

8	1	5	2	4	6	7	3	9
2	7	9	3	5	8	6	4	1
4	6	3	9	7	1	8	5	2
6	8	4	1	3	9	5	2	7
7	5	1	4	8	2	9	6	3
9	3	2	5	6	7	4	1	8
3	2	6	8	9	4	1	7	5
5	4	8	7	1	3	2	9	6
1	9	7	6	2	5	3	8	4

Hard: ★★★★★
Solution tomorrow

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

Cipla Limited

CIN: L24239MH1935PLC002380

Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013
Tel. No.: (022) 2482 6000 • Fax No.: (022) 2482 6120
E-mail: cosecretary@cipla.com • Website: www.cipla.com

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of shares to the Investor Education and Protection Fund

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective 7th September, 2016 and subsequent amendments thereto ("Rules"), equity shares of the Company in respect of which dividend amount have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

Individual communication is being sent to the concerned shareholders who have not claimed their dividend amount for the financial year 2013-14 and all subsequent years and consequently whose shares are liable to be transferred to IEPF for taking appropriate corporate action. The Company has uploaded details of the shareholders whose shares are due for transfer to IEPF such as name of the first holder and joint holder, if any, along with their number of shares, on its website i.e. www.cipla.com under Investor Information Section. To retrieve the aforesaid information on the Company's website, the shareholders need to select appropriate base year and enter their DP ID & Client ID / Folio Number in the text box.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder by 3rd October, 2021, the Company shall with a view to adhere with the requirements of the Rules, will transfer the said equity shares to the IEPF. Therefore, shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication on or before 3rd October, 2021, to claim the unclaimed dividend amount. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF after following the procedure prescribed under the Rules.

For any queries on the above matter, shareholders may contact KFin Technologies Private Limited, Share Transfer Agents of the Company at Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana – 500 032, Email: einward.ris@kfinotech.com, Tel. No.: (040) 6716 2222 / 6716 1511 or the Shares Department of the Company at Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Email: cosecretary@cipla.com, Tel. No.: (022) 2482 6000.

For CIPLA LIMITED

Sd/-
Rajendra Chopra
Company Secretary

Mumbai
29th June, 2021

GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited

Corporate Identity Number (CIN): L24239MH1924PLC001151
Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 • Telephone: 022-24959595
Fax: 022-24959494 • Email: askus@gsk.com • Website: www.gsk-india.com

NOTICE OF 96th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND RECORD DATE INFORMATION

NOTICE is hereby given that the Ninety Sixth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, July 27, 2021 at 2.30 p.m. by Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Annual Report for the Financial Year 2020-21 ("Annual Report") along with the Notice of the AGM has been sent on June 28, 2021, only by electronic mode to those Shareholders whose email address are registered with the Company / Depository Participant, in accordance with the MCA Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020, 17/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, and January 13, 2021 respectively (collectively referred to as "MCA Circulars") & Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/19 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as said SEBI Circular"). The same is also available on the website of the Company viz <https://india-pharma.gsk.com/en-in/investors/financial-results/annual-reports/>

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting.

The e-voting period commences on Saturday, July 24, 2021 (9.00 a.m. IST) and ends on Monday, July 26, 2021 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. A vote once cast on the resolution, would not be allowed to be changed subsequently.

The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those Shareholders, who will be present at the AGM through VC / OAVM facility and who would not have cast their vote on the resolutions set forth in the Notice of AGM by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system at the AGM on such resolutions. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM on such resolution(s) for which the Shareholder has already cast the vote through remote e-voting.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on July 20, 2021 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

Shareholders are being provided with a facility to attend the AGM through VC / OAVM through the NSDL e-voting system. The Instructions for attending the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the AGM.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com/> or call on Toll free no.: 1800-222-990 or can contact NSDL on evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.co.in / 022-24994360 or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at pallavid@nsdl.co.in / 022-24994545 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager, NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553.

The Company has fixed Tuesday, July 20, 2021 as the "Record date" for determining the entitlement of members to final Dividend. The Dividend, if approved, will be payable on or after Monday, July 27, 2020 to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as on Record date i.e. Tuesday, July 20, 2021 provided by the depository, subject to deduction of tax at source where applicable.

For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited

Ajay Nadkarni
Vice President – Administration,
Real Estate & Company Secretary

Place : Mumbai
Dated : 29th June, 2021

बैंक ऑफ इंडिया

Bank of India

Relationship beyond banking

Head Office : Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

NOTICE

NOTICE OF TWENTY FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting (AGM) of the Bank will be held on Tuesday, 20th July, 2021 at 11.00 A.M. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the following business:

1) To discuss, approve and adopt the Audited Balance Sheet as at 31st March 2021, Profit and Loss Account of the Bank for the year ended 31st March 2021, Report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period covered by the Accounts and the Auditors' Report on the Balance Sheet and Accounts.

2) Approval to raise Fresh Capital upto an amount of Rs. 3,000 Crore (Rs. Three Thousand Crore) by way of Equity Shares / Additional Tier-I Bonds (both domestic and foreign) and Tier-II Bonds upto an amount of Rs. 1,800 Crore by way of Public Issue or Right Issue or Preferential Issue or QIP or Private placement, or any other permitted mode at an appropriate time whether at a discount or premium to the market price.

The Bank has sent the Notice of AGM alongwith the Explanatory Statement and Instructions for voting and attending the AGM on Monday 28th June, 2021, through electronic mode to Shareholders whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India vide their General Circular No. 2/4/2020-CL-V dated 5th May 2020 and vide General circular No. 2/6/2020-CL-V dated 13th January 2021, (Collectively referred to as "MCA Circular") and SEBI vide their Circular No. SEBI/HO/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021.

The Annual Report for financial year 2020-21 and details of AGM are available and can be downloaded from the Bank's website www.bankofindia.co.in and the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) <https://www.cdsindia.com>; www.bseindia.com and www.nseindia.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Shareholders are provided with the facility to cast their votes on agenda item set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by CDSL. The voting rights of Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Bank as on 13th July, 2021 ('cut-off date'). The remote e-voting period commences on Friday 16th July, 2021 (09.00 a.m. IST) and end on Monday, 19th July, 2021 (05.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Shareholders, who attend the AGM and have not cast their votes on the agenda item through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. Persons acquiring shares after 13th July, 2021 holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdsindia.com. In case if he/she is already registered with CDSL for remote e-voting; he/she can use his/her existing User ID and password for casting votes. For details relating to remote e-voting, please refer to the notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evotingindia.com or contact at toll free no. 1800225533 or send a request to helpdesk.evoting@cdsindia.com. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Rakesh Dalvi through email helpdesk.evoting@cdsindia.com or by call on 022-23058542.

For Bank Of India
Sd/-
A K DAS
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date : 29.06.2021

JM FINANCIAL LIMITED

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784
Regd. Office : 7th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.
Tel. No. : +91 22 6630 3030 • Fax No. : +91 22 6630 3223 • Website: www.jmfi.com

NOTICE OF THE THIRTY SIXTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING / E-VOTING

NOTICE is hereby given that the Thirty Sixth Annual General Meeting (the "AGM") of the members of JM Financial Limited (the "Company") will be held on **Wednesday, July 28, 2021 at 4.00 PM** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM. The AGM will be conducted through VC / OAVM in accordance with the general circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the circulars issued by Securities and Exchange Board of India (together referred to as the "Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), as amended.

The Company's Annual Report for the financial year 2020-21, containing, inter-alia, the Notice convening the AGM, Standalone and Consolidated Financial Statements, the Directors' Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, has been mailed on June 29, 2021, in electronic mode to those members who have registered their e-mail address with their respective Depository Participants (the "DPs") or the Company or its Registrar and Transfer Agents (the "RTA"), viz., KFin Technologies Private Limited. The said Annual Report and the Notice convening the AGM is available on the website of the Company viz., at www.jmfi.com, the websites of the stock exchanges viz., BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of section 108 of the Act, read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members for casting their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. The Company will also provide the facility of e-voting during the AGM ("e-voting"). For this purpose, the Company has engaged the services of NSDL as the agency to provide remote e-voting / e-voting facility.

Information and instructions including details of Login ID and the process and the manner of generating or receiving the password for remote e-voting / e-voting have been sent to the members through e-mail, which also forms part of the Notice convening AGM.

Members of the Company are requested to note the following important timelines:

Date of completion of dispatch of Notice	Tuesday, June 29, 2021
Commencement of remote e-voting period	Saturday, July 24, 2021 (9:00 am)
End of remote e-voting period	Tuesday, July 27, 2021 (5:00 pm)
Cut-off date for remote e-voting	Wednesday, July 21, 2021

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 PM on Tuesday, July 27, 2021.

Any person, who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM or holding shares in physical form as of the **cut-off date i.e., Wednesday, July 21, 2021**, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. If a member is already registered with NSDL for remote e-voting, then he / she can use his / her existing user ID and password for casting the vote. Password can also be reset by using "Forgot User Details / Password" or "Physical User Reset Password" option available at www.evoting.nsdl.com or call on toll free nos. 1800 1020 990 and 1800 2244 30.

Individual members holding shares in demat mode may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-voting system".

The facility for voting will also be made available during the AGM and those members present at the meeting through VC / OAVM, who have not cast their votes through remote e-voting shall be eligible to vote through the e-voting system at the AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Once the vote on a resolution is cast by a member through remote e-voting, then such member shall not be allowed to change it subsequently.

A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories viz., NSDL and CDSL, as on the **cut-off date viz., Wednesday, July 21, 2021** shall only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

Kindly note that the Register of Members of the Company had **remained closed from Tuesday, June 1, 2021 to Friday, June 4, 2021** (both the days inclusive) for the purpose of determining the members eligible to receive the dividend for the financial year 2020-21, if declared at the AGM.

The manner of remote e-voting and e-voting by the members holding shares in demat mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

Members whose names appeared in the register of members / beneficial ownership as on **Monday, May 31, 2021** and wishing to register the mandates for receiving electronic credit of dividend for the financial year 2020-21, is mentioned in the Notice of the AGM.

Members may refer the Company's communication in relation to TDS on dividend payment during the financial year 2020-21 and related Forms / Declaration thereto on the Company's website viz., <https://jmfi.com/investor-relation/dividend.html>.

In case of any assistance during or before the AGM, members may contact Mr. Amit Vishal, Senior Manager at amitv@nsdl.co.in / 022-24994360 or contact at 1800 1020 990 and 1800 22 44 30 or can send mail at evoting@nsdl.co.in.

for JM Financial Limited
Sd/-
Prashant Choksi
Group Head – Compliance, Legal & Company Secretary

‘लोक जनशक्ती’मध्ये फूट; पाच खासदारांची बंडखोरी

बिहारमध्ये काकाचे पुतण्याला आव्हान

उज्ज्वल कुमार : सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा, ता. १४ : ज्येष्ठ नेते रामविलास पासवानांच्या लोक जनशक्ती पक्षात (एलजेपी) फूट पडली आहे. पासवान यांच्या निधनानंतर पक्षाचे सर्वेसर्वा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षातील पाच खासदारांनी बंड पुकारले आहे. या गटाचे नेतृत्व रामविलास पासवान यांचे बंधू पद्मपती कुमार पारस यांच्या हाती सोपविले आहे. रविवारी रात्री नाट्य सुरू झाले.

बंडखोरांत खासदार पारस यांच्यासह राज पारस, चंदनसिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली कैसर यांचा समावेश

नितीश यांची खेळी ?

विधानसभा निवडणुकीवेली मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पराभव करण्याचा विद्याच चिराग यांनी उचलला होता. राज्यात ‘जेडीयू’चा सहकारी पक्ष असला तरी पासवान यांच्या नितीश कुमारविरोधी मोहिमेमागे भाजपचा हात असल्याचे मानले जाते. आता ‘एलजेपी’मधील फुटीने मुख्यमंत्र्यांनी पासवान यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे. पायथी खासदार ‘जेडीयू’त सहभागाचा अंदाज आहे.



नितीश कुमार विकास पुरुष आहेत. मी ‘एलजेपी’त फूट पाडली नाही. विधानसभेत चिराग यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ‘जेडीयू’विरोधात घेतलेली भूमिका १९ टक्के कार्यकर्त्यांना पसंत नव्हती. माझा गट भाजपप्रणीत एनडीएचा भाग असेल व चिराग हे संघटनेत कायम राहू शकतील. **पद्मपती कुमार पारस**, खासदार, एलजेपी

आहे. पारस यांची संसदेतील पक्षनेतेपदी निवड करण्याची विनंती

‘एलजेपी’च्या बंडखोर खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्रबारे केली आहे.

नरेंद्र मोदींच्या राज्यात आपचा शटु

अहमदाबाद/नवी दिल्ली, ता. १४ (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी सत्ताधारी भाजपला चारीमुंड्या चोताट केलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात चढाईचा संकल सोडला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) सर्व जागा लढविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय

निर्वाक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. आप पक्षाच्या कार्यालयाचे केजरीवाल यांनी उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. गुजरात विधानसभेत १८२ जागा आहेत. प्रत्येक जागी आपला उमेदवार लढेल. आम आदमी पक्ष हा भाजप आणि काँग्रेसला विस्थासार्ह पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

३९ पत्नींच्या नवऱ्याचे निधन

ईजाळ, ता. १४ : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे जन्मूळ मानले जात असलेल्या झिओना चाना यांचे निधन झाले. त्यांच्या मागे ३९ पत्नी, १४ मुले आणि ३३ नातवंडे आहेत. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी चाना यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. बास्तावांग तिसानगुआन या गावातील असलेल्या चाना यांची प्रकृती रविवारी खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबात एकंदर १६७ सदस्य होते.

तीन जिल्ह्यांना चारधाम यात्रेस परवानगी

देहरादून, ता. १४ (पीटीआय) : उत्तराखंडमध्ये येत्या २२ जूनपर्यंत कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीत वाढ केली असताना तीन जिल्ह्यांतील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली. चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे असल्याचे उत्तराखंड सरकारचे प्रवक्ते सुबोध अनियल यांनी दिली. चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येईल. आरटीपीसीआर बॅननकारक आहे. सिमने हॉल, शॉपिंग मॉल, बार बंदच राहतील.

बायडेन यांनी घेतली राणीची भेट

लंडन, ता. १४ : तीन दिवसांची जी-७० परिषद आयपून् अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली. राणीला त्यांच्या ७० वर्षांच्या सम्राज्ञीपदाच्या कार्यकिर्दीत भेटणारे ते अमेरिकेचे १३ वे अध्यक्ष होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना बायडेन म्हणाले की, राणीला भेटून मला माझ्या आईची आठवण झाली. त्यांनी मला रशिया आणि चीनच्या अध्यक्षत्वावतली माहिती विचारली. आपण त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे.

खालिदा झियांकडे मागितला जन्मदाखला

ढाका, ता. १४ : बांगलादेशमधील उच्च न्यायालयाने देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची जन्मतारीख निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे जन्मदाखल्यासह विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. झिया यांनी १५ ऑगस्ट १९४६ ही आपली जन्मतारीख सांगितली आहे. याच तारखेला १९७५ मध्ये वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली.

इस्राईलची सूत्रे बनेट यांच्याकडे

जेरुसलेम, ता. १४ (पीटीआय) : इस्राईलमध्ये बारा वर्षांनी सत्तांतर घडून आले असून यामिना पक्षाचे नेते नफताली बनेट (वय ४९) यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून आजपासून सूत्रे स्वीकारली. संसदेत रविवारी झालेल्या मतदानात बनेट यांच्या बाजूने ६०, तर माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात ५९ मते पडली. नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्री असून त्यातील नऊ महिला आहेत.

गेल्या दोन वर्षांत चार वेळा निवडणुकांना सामोरे गेलेल्या इस्राईलमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. या चारही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला सत्तेवर टिकून राहण्यासमत मते न मिळाल्याने २००९ पासून पंतप्रधानपदावर असलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांचे अल्पमतातील सरकार सत्तेवर होते. मात्र, बनेट यांनी वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणत पाहिंवा मिळविले. त्यांना अरब पक्षाचाही पाठिंबा मिळाल्याने केवळ एका मताने त्यांनी नेतान्याहू यांना मात दिली. ‘विविध मतांच्या लोकांचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे,’ असे बनेट यांनी सांगितले.

सीबीएसईला प्रतीक्षा समितीच्या अहवालाची

नवी दिल्ली, ता. १४ : बारावीच्या परीक्षेचे मूल्यांकन कसे करायचे, हा पेच अजूनही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासमोर (सीबीएसई) कायम आहे. निकालाची पद्धती ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या बारावीचा निकाल कसा जाहीर करायचा

शिक्षण पद्धतीचे आता ऑनलाईन-ऑफलाईन सूत्र

यूजीसीच्या धोरणाला विद्यार्थी संघटनांचा विरोध

नवी दिल्लीत, ता. १४ : कोरोनामुळे शिक्षणाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे विद्यापीठ आयोगाच्या (यूजीसी) ऑनलाईन आणि ऑफलाईन असे संमिश्र शिक्षण देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार ४० टक्के शिक्षण ऑनलाईन आणि उर्वरित शिक्षण वर्गांमध्ये दिले जाणार आहे. परंतु, या पद्धतीमुळे अनेकजण उच्च शिक्षणापासून दूर जातील, अशी दृष्टीकोन आहे.

चिंता व्यक्त करीत अनेक विद्यार्थी संघटनांनी त्यास विरोध केला आहे. आयोगाच्या या संमिश्र शिक्षण पद्धती विरोधात या संघटनांनी राष्ट्रीयकडे याचिका दाखल केली आहे. ऑल इंडिया फोरम टू सेव्ह पब्लिक एज्युकेशन या देशातील विविध विद्यार्थी संघटनांचा संघ असलेल्या संघटनेने हा विरोध दर्शविला आहे.

दि मिरज अर्बन को-ऑप. बँक लि. मिरज (अवसायनात)

या बँकेच्या स्व-मालकीच्या खालील वर्णनाच्या मळकती विकणेचे आहे.

प्रधान कार्यालय स्टेशनरोड मिरज	प्राप्ताभूत किंमत - रु.75676302/-
लक्ष्मी मार्केट शाळा, हायस्कूल रोड, मिरज	प्राप्ताभूत किंमत - रु.14699020/-
निविदा ऑनलाईन प्रसिध्दी दिनांक	दि.15/06/2021
निविदा डाऊनलोड करून ऑनलाईन फॉर्म भरणे अपलोड करणे	दि.15/06/2021 ते दि.28/06/2021
ऑनलाईन भरणा व अपलोड केलेली निविदा फॉर्म बँकेस सादर करणे	दि.28/06/2021
ई- निविदा उघडणे ठिकाण व दिनांक	मा विभागीय सहनिर्देशक, सहकारी संस्था कोल्हापूर दि.29/06/2021, सुमारे 4.00 वाजता

याबाबत इतर सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या ई-निविदा पोर्टलवर सविस्तर जाहिरात दिलेली आहे. तरी इच्छुकानी संपर्क क्रमांक ९८५०२८७२३, ९४२९०५८३२४ दूरध्वनी क्रमांक ०२३३ (२२२३२२२) नंबरवर संपर्क साधावा. अवसायक, दि मिरज अर्बन को-ऑप.बँक मिरज

बृहन्मुंबई महानगरपालिका
मुख्य अभियंता (BM & HIC) विभाग
Ch.E/BM/16566/HIC Dtd.14-06-2021

अल्प ई-निविदा सूचना

विभाग	मुख्य अभियंता (BM & HIC)
उप-विभाग	Dy.Ch.E (HIC)
निविदा क्रमांक	बोली क्र. ७९००२१२३२१
विषय	एम/पूर्व बॉर्डमध्ये शिवाजीनगर येथे शिवाजीनगर एएचसी अँड मॅटर्निटी होमच्या नवीन इमारतीसाठीच्या अतिरिक्त सिव्हील कामासाठी अतारिक्त निविदा.
निविदा - विक्री	१५-०६-२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून ते २२-०६-२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत
संकेतस्थळ	http://portal.mcgm.gov.in
संबंधित व्यक्ती	A.E.(HIC)/S.E.(HIC)ES
नाव	श्री. रवींद्र लोखंडे / श्री. अजय सोनावणे
दूरध्वनी क्र.	०२२-२४९०९१३६, ९७६६९१४६४५
ई-मेल-आयडी	dyche01hlc.pd@mcgm.gov.in

येता कायमच तात्पुरती, तपासणी करून घ्या रक्कम:- सही/-
PRO/502/ADV/2021-22 Dy.Ch.E.(HIC)

जेएम फायनान्सिअल लिमिटेड
कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक: L57120MH1089PLC038784
नॉनप्रीव्हेट कार्यालय: ७ वा मजला सीन-१, अण्णासाहेब पार्ले मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.
दूरध्वनी: +९१ २२ ६६३०३०३० • फॅक्स: +९१ २२ ६६३०३२२३ • वेबसाइट: www.jmfi.com

सभासदनां त्यांचे तपशील अद्ययावत करण्याबाबतची सूचना

सभासदनां याद्वारे सूचना देण्यात येते की, जेएम फायनान्सिअल लिमिटेडची ('दि कंपनी') हलित्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ('दि एजीए') व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('VC')/ इतर दूरध्वनी माध्यमाद्वारे ('OAVM') बुधवार, २८ जुलै २०२१ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंडळ (the 'MCA')द्वारे ८ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ दरम्यान जारी करण्यात आलेली विविध सर्वसाधारण परिपत्रके आणि त्यापैकीवरील जानेवारी २०२१ मध्ये सेबीद्वारे जारी केलेली परिपत्रके ('एकत्रित 'परिपत्रके' वाचण्यात यावे) त्याचबरोबर कंपनी कायदा २०१३ ('दि 'अॅक्ट') आणि सेबी (लिस्टिंग) ऑक्टोबर २०१६ च्या दिवशी (इक्विवॅलेंट) नियम २०१५, सुधारित/नवीन लागू असलेल्या तरतुदींसह वाचण्यात यावा यासह संबंधितयेथे ही एजीए होणार आहे. मार्गाले सुचविण, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल सभासदनांना फक्त इलेक्ट्रॉनिक पर्यायात पाठविण्यात येईल.

नोटीशीकरण/ई-मेल पर्याय अद्ययावतीकरण
सभासद रजिस्ट्रार यांनी आतापर्यंत सादर/नोटीशीकृत त्यांचे ई-मेल पते केले आहेत, तर त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांचे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे (the 'DPs') सादर करावे. त्याचबरोबर सभासदानी ते कंपनीला ecomunication@jmfi.com येथे किंवा त्यांचे निदेशक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (the 'RTA') यांना einward.ris@kfintech.com येथे सादर करावेत. ई-मेलद्वारे सूचना देणे लॉ-इन तपशील सभासदानी कंपनीकडे असल्याचे नोटीशीकृत/ई-मेल पर्यायवर किंवा त्यांच्या आरटीएकडे किंवा त्यांच्या डीपीजसह उपलब्ध असलेल्या पर्याय पाठविण्यात येतील.

लाभार्थी रक्कम इलेक्ट्रॉनिकीला प्राप्त होण्यासाठी आदेश
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी त्यांचा लाभार्थी प्राप्त करण्यासाठी सभासदानी विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील कंपनी/आरटीए/डीपीजसह नोटीशीकृत/अद्ययावत करावेत. ज्यामुळे कंपनीला नॅशनल अॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस मॅकेनिझमद्वारे त्यांच्या संबंधित बँक खात्यामध्ये लाभार्थीची रक्कम प्रत्यक्ष जमा करता येईल. वरील हेतूसाठी, सभासदानी विनंती करण्यात येते की, खालील दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

तपशील	समस्त स्वरूपात भाग असलेले सभासद	इलेक्ट्रॉनिकी स्वरूपात भाग असलेले सभासद (डिपॉजिट)
बँक खाते तपशीलांचे नोंदीकरण/अद्ययावतीकरण	सर्व जॉईंट होल्डर्सच्या संपादनासह सभासदांद्वारे सही केलेल्या फावल्या स्क्रीन कॉपीचा ई-मेल, जर काही असल्यास सह बँक खात्याच्या तपशीलांसह/अद्ययावत तपशील कंपनीला ecomunication@jmfi.com येथे किंवा त्यांचे आरटीए einward.ris@kfintech.com येथे सादर करावेत. (फावली वरील स्क्रीन प्रत ही प्रथम सभासदांच्या बँक खाते तपशीलासह रह केवळ्या स्क्रीन प्रतसह असावी, ज्यामध्ये त्यांचे/तिचे नाव त्यावर छापलेले असावे आणि बँक पासवर्ड/विवरणाला पडल्या पानाची स्वसाक्षात्कृत प्रत असावी.)	त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीसह सभासदांचे डिपॉझिटरी तपशीलांसह बँक खात्याचे तपशील नोंदीकृत/अद्ययावत करावेत.

जेएम फायनान्सिअल लिमिटेड करिता सही/-
प्रशांत चौक्शी
ठिकाण: मुंबई
दिनांक: जून १४, २०२१
समूह सचिव-अनुपालन, विधि व कंपनी सचिव

नवी मुंबई महानगरपालिका			
परिमंडळ-२ विभाग			
निविदा सूचना.क्र.नमूमा/परिमंडळ-२/ जनरल निधी/का.अ.(ऐरोली)/ 25 /2021-22			
अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकीय रक्कम (रु.)	
1	(73598)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19, सुनिल चौगुले स्पोर्ट्स क्लब लगतच्या दोन्ही बाजूच्या कल्व्हर्टला चेनलिंग फेन्सींग पुरविणे व बसविणे.	2,57,985/-	
2	(73733) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.20बी मधील मोकळ्या भुखंडावर लाल माती पुरविणे व पसरविणे.	2,31,875/-	
3	(72090)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.12 मधील डेव्हन उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे.	1,59,991/-	
4	(72087)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.1२.2 मधील पदपथाच्या रेलींगला रंगरंगोटी करणे.	1,67,567/-	
5	(73601)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.19 येथील युरो शाळेसमगच्या दोन्ही बाजूच्या कल्व्हर्टला चेनलिंग फेन्सींग पुरविणे व बसविणे.	2,49,210/-	
6	(73564)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 दिवागाव अंतर्गत भागात विविध ठिकाणी लिटर बिनस पुरविणे व बसविणे.	2,50,000/-	
7	(72099)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील जनता मार्केटच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,40,202/-	
8	(73125)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 राजेश हेन्य क्लब ते धर्माधिकारी चौकाची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,44,277/-	
9	(72097)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील नामती आरोग्य केंद्र भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	1,58,046/-	
10	(72819)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील यादवनगर, चिचपडा येथील नात्याच्या रेलींगला रंगरंगोटी करणे.	2,51,597/-	
11	(71873)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली उड्डाणपुलाखालील कॉलमवर शीडी/माझीन आर्टचे रंगकाम करणे.	2,55,959/-	
12	(71306)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली स्टेजल लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे.	2,47,759/-	
13	(71307)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ठाणे-बेलापुर रस्त्यावरील घणसोली अंडरपास व नोसील नाका लगतच्या भिंतीची रंगरंगोटी करणे.	2,47,792/-	
14	(73069)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.12 येथील खुल्या गटारावर आर.सी.सी. झाकणे पुरविणे व बसविणे.	2,20,628/-	
15	(73112)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.20बी मधील शिव शंकर टॉवर ते मानसी अर्पाटमेंट लगतच्या परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,53,866/-	
16	(73095)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली से.9 हॉज शोरूम ते से.8 रिलायन्स जिओ स्टोर पर्यंत भिंतींना रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,48,456/-	
17	(72086)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील धर्माधिकारी चौक ते प्रजापती हॉल व प्रियंका हॉटेल ते प्रिंसिपली हॉटेल पर्यंत कव्हेस्टोन दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे.	2,04,204/-	
18	(72820)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.15 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भिंतीस व रेलींगला रंगरंगोटी करणे.	2,53,149/-	
19	(73217)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.6 येथील रस्त्यालगत भिंतीवर रंगकाम करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,44,343/-	
20	(72084)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.2 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,37,042/-	
21	(73143)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.01 संतोषीमाता मंदिर ते बांगर हॉस्पिटल पर्यंत व देवा प्रतिष्ठान मैदानालगत भिंतीची मॉडर्न आर्ट नुसार रंगरंगोटी करणे व प्रेरणात्मक संदेश लिहिणे.	2,48,269/-	
22	(73163) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली समतानगर मधील भिंतींना रंगरंगोटी करणे.	2,49,799/-	
23	(72079) स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील से.6,7,8 व 8२ मधील स्टॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्रीला लोखंडी जाळी बसविणे.	2,49,625/-	
24	(73065)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ऐरोली विभागातील प्र.क्र.16, व प्र.क्र.18 मधील डेव्हन उचलण्यासाठी जे.सी.बी. व डंपर पुरविणे.	2,49,280/-	
25	(73100)स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रातर्गत येणा-या रबाडा स्मशानभूमी ते से.8४ खांडी या नैसर्गिक नाल्यातील झाडे-झुपडे, गवत व करारा काढून साफसफाई करणे.	1,48,950/-	

मोहरबंद संपूर्ण निविदा दिनांक 22/06/2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, आठक जावक कक्ष, तळ मजला प्लॉट नं. 1 व 2, गोवधर्मी चौक, सेक्टर 15२, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथील पेटिट टाऊनघात यावयात.

जाऊ-नमूमा/जसं/जाहिरात/274/2021

यासंबंधी ही समिती शिफारस करणार होती. त्याचा अहवाल आज मंडळाकडे समिती सादर करणार होती. परंतु अद्याप हा अहवाल मंडळाकडे आलेला नाही. निकालाची पद्धत कशी असावी, यासंबंधी चर्चा सुरू आहेत. लवकरच एक पद्धती निश्चित करण्यात येईल, असे सीबीएसईतील अधिकार्यांनी सांगितले. दहावी, अकरावी, तसेच बारावीच्या अंतिम मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असे बहुतांश सदस्यांचे म्हणणे आहे. परंतु, त्यावर अजून एकमत झालेले नाही.

• APPOINTMENT • JOB •

१) सीनियर सिव्हील इंजिनियर : २० जागा (साईटप्रमाणे) अनुभव : ३ ते ५ वर्षे, शिक्षण : डिप्लोमा/ डिग्री इन सिव्हील इंजि. २) ज्यूनियर सिव्हील इंजिनियर : ३० जागा (साईटप्रमाणे) अनुभव : ० ते ३ वर्षे, शिक्षण : डिप्लोमा/ डिग्री इन सिव्हील इंजि. ३) सेप्टी ऑफिसर : १० जागा (साईटप्रमाणे) अनुभव : १ ते ५ वर्षे, शिक्षण : सेप्टी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल वर्क. ४) सीनियर अर्कीटेक्ट : ५ जागा (बारामती) अनुभव : १ ते ५ वर्षे, शिक्षण : बी.कॉम., Tally Ergp. ५) एच.आर. मॅनेजर : ३ जागा (बारामती) अनुभव : १ ते ५ वर्षे, शिक्षण : B.Com., MBA (HR) ६) पब्लिक/फायनान्स ऑफिसर : ३ जागा (बारामती) अनुभव : १ ते ५ वर्षे (सिव्हील वर्कमध्ये). ७) सेक्टर कॉन्ट्रॅक्टर सहायक निवड झाल्यानंतर एंगे, फॅटिंग, अ.म.र. डॅंगलगा एच.आय.टी.ए. पुणे येथे काम करण्याची तयारी पविजे. पत्ता : अरुणोदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., बारामती ४१३ १०२ संपर्क : विहाल लट- ९१४६५८८४८, गंग लट- ९८३०४०९९९ E-mail ID : arunodeppvtltd@gmail.com

Walchand College of Engineering, Sangli (MS)
(Govt. Aided Autonomous Institute)
Tenure Based Faculty Recruitment and Contractual Supporting Staff
Online applications are invited from the eligible candidates for the posts of Faculty in various disciplines on ADHOC basis on UG and PG wing and Contractual Supporting Staff at Examination Section. For details please refer to College website www.walchandsangli.ac.in. Last date of submitting an application online is 30/6/2021 up to 5.00 P.M.
- DIRECTOR

Bharati Vidyapeeth
Bharati Vidyapeeth Bhavan,
Lal Bahadur Shastri Marg, Pune - 411 030.
REQUIRED
Online applications are invited from qualified candidates for the following post to be filled in Bharati Vidyapeeth's College of Fine Arts, Pune 411 043 (Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune and Recognized by AICTE, New Delhi).
PRINCIPAL - 01 (Open to all)
Qualification, Pay Scale and Experience.
Details regarding qualification experience, scale of pay etc. for the above post will be as prescribed by A.I.C.T.E., New Delhi.
For detailed information about posts and online application, please visit Bharati Vidyapeeth's website bvp.bharativedyapeeth.edu/index.php/careers. The last date for receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement.
A hard copy of the application submitted online and attested xerox copies of all certificates should be sent to Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune - 411 030 by post or courier only.
SECRETARY
BHARATI VIDYAPEETH

BHARATI VIDYAPEETH
Bharati Vidyapeeth Bhavan,
Lal Bahadur Shastri Marg, Pune - 411 030
REQUIRED
Online applications are invited from qualified candidates for the following post.

Sr. No.	Designation	Total Post	Reservation	Name of the College
1	Principal	01	Open to All	Bharati Vidyapeeth's College of Engineering for Women, Pune-411 043. (Affiliated to Savitribai Phule, Pune University, Pune & Recognized by AICTE, New Delhi)
2	Principal	01	Open to All	Bharati Vidyapeeth's College of Engineering, Lavale, Tal. Mulshi, Dist. Pune. (Affiliated to Savitribai Phule, Pune University, Pune & Recognized by AICTE, New Delhi)

Qualification, Pay Scale and Experience.
Details regarding qualification experience, scale of pay etc. for the above post will be as prescribed by A.I.C.T.E., New Delhi.
For detailed information about posts and online application, please visit Bharati Vidyapeeth's website